

AUTHUM INVESTMENT & INFRASTRUCTURE LTD.

CIN: L51109MH1982PLC319008

4th September, 2024

To,

Department of Corporate Relationship BSE Ltd.

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001. Scrip Code: 539177

The Calcutta Stock Exchange Limited

7, Lyons Range, Murgighata, Dalhousie, Kolkata, West Bengal - 700 001. Scrip Code: 011262

Dear Sir,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400051 NSE Symbol – AIIL

Sub: Copy of Newspaper Publication of the Notice of 42nd Annual General Meeting of the Company scheduled to be held on Monday, 30th September, 2024

Pursuant to Regulation 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with the applicable rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI), we enclose copies of the following newspaper advertisements published on 4th September, 2024 for giving Notice of the 42nd Annual General Meeting of the Company to be held on Monday, 30th September, 2024 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM") only.

- 1. Business Standard (all editions) (ENGLISH), and
- 2. Mumbai Lakshadeep (Mumbai edition) (MARATHI).

Kindly take the same on your record and acknowledge the receipt.

Thanking you,
For Authum Investment & Infrastructure Limited

Amit Dangi Whole Time Director DIN: 06527044

Encl: A/a

Registered Office: 707, Raheja Centre, Free Press Journal Road, Nariman Point, Mumbai - 400 021.

Ph.: (022) 6747 2117 * E-mail: info@authum.com * Website: www.authum.com

Corporate Office: The Ruby, 11th Floor, North- West Wing, Plot No. 29, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai – 400 028.

T +91 22 6838 8100 • Customer Service: T +91 22 4741 5800 • E-mail: customercare@reliancecommercialfinance.com

CIN: L65990MH1984PLC033919 Regd. Off: 201, 2ND FLOOR, NAVNEELAM PREMISES SOCIETY, 108, S. P. ROAD, WORLI, MUMBAI, MAHARASHTRA, INDIA, 400018,

Email Id: btl.invstcomp@rediffmail.com NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Annual General Meeting ("AGM") of the Members of BOMBAY TALKIES LIMITED ("the Company") is scheduled to be held on Friday, September 27, 2024 at 01:00 P.M at the registered office of the Company at 201, 2nd Floor, Navneelam Premises Society, 108, S. P. Road,Worli, Mumbai, Maharashtra, INDIA, 400018 to transact the businesses as set out in Notice convening the AGM of the

The dispatch of the notice of AGM, inter alia indicating the process and manner of remote e oting, along with attendance slip and proxy form, has been completed on September 03, 2024, to the Members whose names appear in the Register of Members/List of peneficiaries received from the depositories in the following manner

Through email to the Members who have registered their email ID;

n terms of Section 108 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations') and Secretarial Standard on General Meetings (SS2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing the facility to its Members to exercise their right to vote by electronic neans on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company (remote e-voting), through e-voting services of National Securities Depository Limited ("NSDL"). The details pursuant to the Act and Rules made thereunder are as under:

a) Members holding shares either in physical form or in dematerialized form and whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories, as on the cut-off Date, i.e. September 20, 2024 ('eligible Members'), shall be entitled to exercise their right to vote by remote e-voting as well as a voting to be held at AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company; b) the remote e-voting will commence on Tuesday, September 24, 2024 at 09:00 a.m.:

c) the remote e-voting will end on Thursday, September 26, 2024 at 5:00 p.m.;

d) the remote e-voting module shall be disabled for voting thereafter and voting through electronic means shall not be allowed thereafter. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to change it subsequently; e) Members may note that:

the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not casted their vote by remote e voting shall be able to exercise their rights at the meeting through ballot paper; A member may participate in the AGM even after exercising his right to vote throug

remote e-voting but shall not be allowed to vote at the AGM.

f) In case a person has become a Member of the Company after the dispatch of the AGM. Notice but on or before the cut-off date-i.e. September 20, 2024, may obtain the login

ID and password by sending request at evoling@nsdl.co.in.

g) A person, whose name is recorded in the register of Members or in the register of Beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through

ballot paper. h) In case of any queries, you may refer to Frequently Asked Questions (FAQs) fo members and e-voting user manual for members available at the Download sections of http://www.evoting.nsdl.com or contact Ms. Mandeep Kaur, Company Secretary &

 $Compliance\ Officer\ at\ \underline{btl.invstcomp@rediffmail.com}.$

Date: 03.09.2024

Place: Mumbai

i) The Board of Directors has appointed Mr. Aakash Goel, Practicing Compani ecretary as a Scrutinizer to scrutinize the voting through Remote e-voting and Insta Poll process in a fair and transparent manner.

i) The Register of members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 21, 2024 to Friday, September 27, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

Members may go through the Notice for the AGM for detailed process and manner or emote e-voting. Any grievances or gueries of the Members of the Company, connected with the electronic voting, can be addressed to as per the details provided above or may vrite to the Company Secretary at the Corporate Office of the Company

The Notice convening the AGM and other relevant documents will be available on the website of the Company at www.bombaytalkiesltd.com and the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com/

For BOMBAY TALKIES LIMITED (TANIYA RAVINDRA KOLHATKAR Managing Director DIN: 09299839

HERO HOUSING FINANCE LIMITED

Branch Office: Office No. B-305, BSEL Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Sector, 30A, Opposite Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai-400703.

PUBLIC NOTICE (E- AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY

[UNDER RULE 8(6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002] NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTY MORTGAGED WITH HERO HOUSIN FINANCE LIMITED (SECURED CREDITOR) UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTERES ACT. 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the borrower(s) and guarantor(s) heir legal heirs/representatives that the below described immovable properties mortgaged/charge o the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorized Officer of Herc Housing Finance Limited (secured creditor), will be sold on 23-Sep-2024 (E-Auction Date) on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis for recovery of outstanding due: from below mentioned Borrowers, Co- Borrowers or Guarantors. The Reserve Price and the Earnes Money Deposit is mentioned below. The EMD should be made through Demand Draft/RTGS/NEF for participating in the Public E-Auction along with the Bid Form which shall be submitted to the Authorised Officer of the Hero Housing Finance Ltd On or before 22-Sep-2024 till 5 PM at Branch Office: Office No. B-305, BSEL Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Sector, 30A, Opposite Vashi

rtailway otation, vaorii, rtavrivambar 400700.								
Loan	Name of Borrower(s)	Date of	Type of	Reserve				
Account	/ Co- Borrower(s)/	Demand Notice	Possession (Under	Price				
No.	Guarantor(s)/Legal	Amount as on	Constructive	Earnest				
	Heir(s)/ Legal Rep.	date	/ Physical)	Money				
HHFMUMHOU2000	SUTAR NIKHIL	17/10/2022 Rs.	Physical	Rs. 13,00,000/-				
0007811 & HHFMU	NAMDEV, MINAKSHI	34,18,650/- as	Filysical	Rs. 1,30,000/-				
MIPL20000007814	NIKHIL SUTAR	on 31/08/2024		.,,				

Description Of Property: Flat No. 302 On 3rd Floor In 'C' Wing admeasuring 530 sq. ft. (49.26 sq. beautiphol of Trophety, Tial xvi. 302 of 131 to 111 to 111 to 111 to 111 garliessaring 303 sq. it. (12-22 sq., mtrs) built up area in the building known as "Mauli Darshan", in the Society Known As "Mauli Darshan Co-operative Housing Society Limited", situated at Opp Gardian School Desale Pada Bhopar Dombivali East, Thane-421204, constructed on land bearing Survey No.32, Hissa No.15, Village Bhopar, Taluka Kalyan, District- Thane within the limits of Kalyan Dombivali Municipal Corporation Dombiyali Division Within The Registration District Thane And Sub-registration District Kalvar Bounded By: North: D - Wing East: Open Space South: Lodha Heritage Complex West: B - Wings

Terms and condition: The E-auction will take place through portal https://sarfaesi.auctiontiger.ne on 23-Sep-2024 (E-Auction Date)

After 2.00 PM with limited extension of 10 minutes each.
The Intending Purchasers / Bidders are required to deposit EMD amount either through RTGS NEFT or by way of Demand Draft/RTGS/NEFT favouring the "HERO HOUSING FINANCE LTD The EMD amount will be return to the unsuccessful bidders after conclusion of the E-auction.

Terms and Conditions of the E-Auction: 1. E-Auction is being held on "As is where is Basis" & "As is whate is Basis" & "whatever there is Basis" & "Without recourse Basis" and will be conducted on "online". 2. Bid increment amount shall be Rs.15,000/- (Rupees Fifteen Thousand Only). 3. The Auction will be conducted through M/s E-Procurement Technologies Ltd. (Helpline No(s) 07961200576/544/594/596/531/583/569, 6351896643 and E-mail on support@auctiontiger.net maulik.shrimali@auctiontiger.net) at their web portal https://sarfaesi.auctiontiger.net. 4. There is n ncumbrance on the property which is in the knowledge of Secured Creditors. However, the tending bidders should make their own independent enquires regarding the encumbrances, title c property put on auction and claims/ rights/ dues/ affecting the property, prior to submitting their bids n this regard, the E-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute and will not be deemed to constitute and commitment or any representation of Hero Housing Finance Limited. **5.** The Authorized Officer Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. The sal shall be subject to rules/ conditions/ prescribed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The other terms and conditions o the E-Auction are published in the following website: www.herohousingfinance.com. 6. For propert details and visit to property contact to Mr. Prathmesh Tapase / prathmesh.tapase@herohfl.com 9891210615 and Shekhar Singh/9711522275/ shekhar singh@herohfl.com . 7. The prospective idders can inspect the property on 16-Sep-2024 between 11.00 A.M and 2.00 P.M with prior

15 DAYS SALE NOTICE TO THE BORROWER/GUARANTOR/MORTGAGOR he above mentioned Borrower/Mortgagor/guarantors are hereby noticed to pay the sum as nentioned in Demand Notice under section 13(2) with as on date interest and expenses before the date of Auction failing which the property shall be auctioned and balance dues, if any, will be

covered with interest and cost from you. detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided ttps://uat.herohomefinance.in/hero_housing/other-notice on Hero Housing Finance Limited Secured Creditor's) website i.e www.herohousingfinance.com

For Hero Housing Finance Ltd.
Authorised officer, Mr. Pawan Kumar, Mob- 9664205551 Email;assetdisposal@herohfl.com



Navi Mumbai Zonal Office CIDCO old admin building, P-17 Sector-1 Washi Navi Mumbai. **Phone** : 022-20878751/52

E-mail: cmmarc_nvm@mahabank.co.in H. O.: Lokmangal. 1501. Shivaiinagar, Pune-5 | legal_nym@mahabank.co.in POSSESSION NOTICE (For Immovable Property)

hereas, the Authorised Officer of Bank of Maharashtra under Securitisation Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security terest (Enforcement) Rules,2002 issued a demand notice dated 18.04.2024 under Section 13 (2) of the said Act and called upon you 1.Mr. VIKAS LAKMA CHOGALE (Borrower) 2. Mrs. VEENA VIKAS CHOGALE (Guarantor) to repay the amount ntioned in the said notice being Rs.3,30,105.28 plus unapplied interest w.e.f. 18.04.2024 at 9.40%@ p.a towards Housing loan account and expenses incurred for recovery against Mortgage of Scheduled property, within 60 days from the date o

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 or this 28th day of August of the year 2024.

The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Bank of Maharashtra for an amount mentioned above.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act

in respect of time available, to redeem the secured assets Description of the Immoveable Property:

Flat No. C 001, Ground floor, Survey No 141, Hissa no. 107, Wing c, At Po Roha, Village Roha, Taluka-Roha, Dist-Raigad

Date: 28.08.2024 Sd/- Authorized Officer &

Bank of Maharashtra Place: Roha

THE OFFICE OF THE RECOVERY OFFICER

Attached to : Janakalyan Sahakari Bank Ltd. Vivek Darshan, 140, Sindhi Society, Chembur, Mumbai -400 071. Tel No. (022) 25276114 / 118 FORM 'Z'

(See sub-rule [11(d-1)] of rule 107)

Possession Notice for Immovable Property

Whereas the undersigned being the Recovery Officer of the Janakalyan Sahakari Bank Ltd. under the Maharashtra Co-operative Societies Rules 1961 ssued a Demand Notice dated 21/11/2023 calling upon the judgment debtors M/s. S. R. Pharmaceuticals & others to repay the amount mentioned in Demand Notice being Rs. 7,63,77,630/- (Rupees Seven Crores Sixty Three Lakh Seventy Seven Thousand Six Hundred and Thirty Only) as on 31.10.2023 plus further applicable interest and since the judgment debtor having failed to epay the amount, the undersigned has issued Warrant of Attachment order dated 30.12.2023 for attaching the property described herein below.

The judgment debtors having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of power conferred on me under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Cooperative Society Rules 1961 on this 31st day of August of the year 2024

The judgment debtor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealing with the property will be subject to

the charge of the Janakalyan Sahakari Bank Ltd., for an amount Rs. 7.71.91.673/- as on 31/11/2023 plus interest thereon

Description of the Immovable Property All that part & parcel of the property consisting A - 201, Gazdar Apartment,

Juhu Tara Road, Vile Parle (W), Mumbai – 400 049 On the North by : Sant Tukaram Lane,

On the South by : Udhti Society, On the East by: Juhu Tara Road, On the West by : Astrac Bunglow,

Date: 04.09.2024

(A. R. Singh) **Recovery Officer** Janakalvan Sahakari Bank Ltd.

FORM NO.3 **COURT ROOM NO. 32** FORM NO.3 [Mazgaon IN THE CITY CIVIL COURT BOMBAY AT MUMBAI

COMMERCIAL SUIT NO. 693 OF 2022 (Order V Rule 20 (I-A) of Code of Civil Procedure, 1908) Plaint Lodged on : 01-04-2022 Plaint Admitted on: 20-10-2022 Under Order V, Rule 2, Of the code of Criminal Procedure. 1908 r/w Sec.16 of the Commercial Courts Act, 2015. **RULE 51.** SUMMONS to answer plaint under Section 27 O. V. rr. 1, 5, 7 & 8 and O. VIII r.9 he Code of Civil Procedure CANARA BANK, a body corporate Constituted under the Banking Companies (Acquisition & Transfer of Undertakings) Act, 70 having its Head Office at 112 .I Bangalore- 560 002, and one of its Branch Office amongst others known as Lamington Road Branch having address at 167. Navyug Niwas. Dr. Dadasaheb Bhaskamkar Marg, Opposite Minerya Cinema-400007. in the State of Maharashtra, represented by Mr. Amit Mohan Gaikwad Age: Years, ...PLAINTIFF

Mr. Ramchandra Narayan Payar Age: Adult, not Known Room No. 13, Sewri Shivaji Nagar, D. E. Mahajan Path, Opp. Fatima High School, Sewri, Mumbai- 400015

Mr. Ramchandra Narayan Payar.

The Defendant abovename

(As per Order dated on 29.07.2024 in presiding in Court Room No.32. V.S GAIKE) Allowe

WHEREAS the above named Plaintiff has filed relating a Plaint in this Honorable Cou against you and you are hereby summoned to file a written statement within 30 days of the service of the present summons and in case you fail to file the written statement within the said period of 30 days, you shall be allowed to file the written statement on such other day as may be specified by the court, for reasons to be recorded in writing and on payment of such costs as the court deems fit, but which shall not later than 120 days from the date of service of summons. On the expiry of one hundred and twenty days from the date of service of summons, youshall forfeit the right to file the written statement and the court shall not allow the written statement to be taken on record:

THE PLAINTIFF, THEREFORE PRAY:

That the Defendant be decreed and ordered to pay to the Plaintiff sum of Rs.9,60,243.99/- (Rupees Nine Lakh Sixty Thousand Two Hundred Forty Three and Paise Ninety Nine only) as on 29.01.2022 as per particulars of claim given in Exhibit 'J' with further interest at the rate of 9.35% p.a. overdue with monthly rests plus 2% penal interes from the date of filing of the Suit till the date of judgment and thereafter further interest at the same rate from the date of judgment till payment as the advances were granted to the Defendant for commercial purposes within the meaning of Order 38 of the Code of Civi Procedure, 1908:

b. That the Defendant may be directed to pay to the Plaintiff their costs of the suit and c. For such other and further reliefs as the nature and circumstances of the case m equire.

You hereby summoned to appear in this Court within 30 days from the date of service of summons, in person or by an Advocate able to answer all material questions relating to the suit. or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the above named plaintiff and as the suit is fixed for the final disposal, you must produce all your witnesses on that day, and you are hereby required to take notice that in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined in your absence and you any document in your possession or power containing evidence relating to

the merits of the plaintiff's case or upon which you indented to rely in support of you cas and in particular for the Plaintiff/s the following Documents:-

Given under my hand the Seal of this Hon'ble Court Dated this 16th day of August, 2024

Seal For Registrar, City Civil Court Bombay

RAJKUMARK. SHUKLA LAW FIRM ADVOCATES AND CONSULTANTS
ADVOCATE FOR PLAINTIFF, Office No.10, 2nd Floor, Building No. 84. Janmabhoomi Marg.

Fort, Mumbai - 400 001 91-9833625098, 022-22876392 advshukla4@gmail.com NOTE: Next date in this Suit is 25.09.2024 Please check the status and next/further date of this Suit on the Official Website of the City Civil & Session Court, Gr. Mumbai;

COURT ROOM NO. 32 [Mazgaon IN THE CITY CIVIL COURT BOMBAY

...PLAINTIFF

...DEFENDANTS

AT MUMBAI COMMERCIAL SUIT NO. 590 OF 2022

(Order V Rule 20 (I-A) of Code of Civil Procedure, 1908) Plaint Lodged on : 23-12-2021 Plaint Admitted on: 25-08-2022 Under Order V, Rule 2, Of the code of Criminal Procedure 1908 r/w Sec.16 of the Commercia Courts Act, 2015. **RULE 51.** SUMMONS to answer plaint under Section 27 O. V. rr. 1, 5, 7 & 8 and O. VIII r.9 the Code of Civil Procedure CANARA BANK, a body corporate Constituted under the Banking Companies (Acquisition & Transfer of Undertakings) Act, 1970 having its Head Office at 112, J. C. Ro Bangalore-560 002, and one of its Branch Office amongst others known as Lamington Road Branch having address at 167, Navyug Niwas, Dr. Dadasaheb Bhaskamkar Marg. Opposite Minerva Cinema-400007. in the State of Maharashtra. represented by Mr.

Age: Years, Manager Mr. Uttam Vishnu Nikam. Age: Adult, not Known

3. Ground Floor, 4. Thokrai Jivrai Chawl. Datta Mandir Marg, Off. T. J. Road, Nr. Post Office, Sewree, Mumbai-400015

Mr. Uttam Vishnu Nikam. The Defendant abovenamed

containing evidence relating to

RAJKUMARK. SHUKLA LAW FIRM

ADVOCATES AND CONSULTANTS ADVOCATE FOR PLAINTIFF,

Building No. 84, Janmabhoomi Marg

Office No.10, 2nd Floor,

Fort, Mumbai - 400 001

..DEFENDANTS

(As per Order dated on 29.07.2024 in presiding in Court Room No.32. V.S.GAIKE) Allowe -ch/s.No. 1470 of 2024

WHEREAS the above named Plaintiff has filed relating a Plaint in this Honorable Court against you and you arc hereby summoned to file a written statement within 30 days of the service of the present summons and in case you fail to file the written statement within the said period of 30 days, you shall be allowed to fle the written statement on such other. day, as may be specified by the court, for reasons to be recorded in writing and on payment o such costs as the court deems fit, but which shall not later than 120 days from the date of service of summons. On the expiry of one hundred and twenty days from the date of service of summons, you shall forfeit the right to file the written statement and the court shall no allow the written statement to be taken on record: THE PLAINTIFF THEREFORE PRAY:

a. That the Defendant be decreed and Ordered to pay to the Plaintiff sum of Rs. 4,35,238/-Rupees Four Lakh T hirty Five Thousand and Two Hundred and Thirty Eight only) as on 04.12.2021 as per particulars of claim given in **Exhibit 'K'** with the further interest at the rate of 9.35 % p.a. Overdue with monthly rests plus 2% penal interest from the date of filing of the Suit til] the date of judgment and thereafter further Interest at the same rate from the date of Judgment till payment as the advances were granted to the Defendant for commercial Purposes within the meaning of Order 38 of the Code of Civil Procedure, 1908 b. That the Defendant may be directed to pay to the Plaintiff their costs of the suit and

You hereby summoned to appear in this Court within 30 days from the date of service o summons, in person or by an Advocate able to answet all material questions relating to the suit, or who shall be accompanied by some other person able to answer all such questions to answer the above named plaintiff and as the suit is fixed for the final disposal, you must produce all your witnesses On that day, and you are hereby required to take notice that in default of your appearance on the day before mentioned, the suit will be heard and determined 10 your absence and you any document in your possession or power

c. For such other and further reliets as the nature and circumstances of the case ma

the merits of the plaintiffs case or upon which you indented to rely in support of you case and in particular for the Plaintiff/s the following Documents:-Given under my hand the Seal of this Hon' ble Court Dated this 16th day of August, 2024

Seal For Registrar, City Civil Court Bombay

91-9833625098, 022-22876392 advshukla4@gmail.com NOTE: Next date in this Suit is 25.09.2024 Please check the status and next/further date of this Suit on the Official Website of the City Civil & Session Court, Gr. Mumbai;

Authum Investment & Infrastructure Limited CIN: L51109MH1982PLC319008,

Website: www.authum.com, Email: info@authum.com, Ph No: 02267472117
Reg Add: 707, Raheja Centre, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 02

NOTICE OF 42ND ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 42nd Annual General Meeting ('AGM') of the members o

Authum Investment & Infrastructure Limited ("the Company") will be held on Monday September 30, 2024 at 11.30 a.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') (herein after referred to as *electronic mode'), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ('the Act') read with the applicable rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with all applicable circulars on the matter issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Securities and Exchange Board of India (SEBI) to transac the business that will be set forth in the Notice of the 42nd AGM.

In compliance with the aforementioned MCA and SEBI Circulars, copies of the Notice conveni the 42nd AGM along with the Annual Report for the financial year 2023-24 will be sent electronically within the prescribed timelines to all the Members of the Company whose e-mail addresses are registered with the Company/Depository participants/RTA. The said Notice along with the Annual Report for the financial year 2023-24 will also be available on the Company's website at www.authum.com, on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange Limited at www.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.cdslindia.com.

Participation in AGM through VC / OAVM:

Shareholders can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility only the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Members attending through VC / OVAM shall be counted for the purpose of the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The facility for joining the meeting shall be kept open at least 15 minutes before the time

scheduled and shall not be closed till expiry of 15 minutes after such scheduled time. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM and Annual Report has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular. The members of the Company, who have not yet registered or updated their correct email address, are requested to register/ update the email address immediately for receiving electronic copies of the Notice convening the 42nd AGM along with the Annual Report for the financial year 2023-24. as given below:

Register email address in the demat account maintained with the depository participant Further, such member can temporarily get the email address registered with the Company for obtaining notice of 42nd AGM of the Company and the Annual Report for the Financial Year 2023-24 by submitting DP ID and Client ID (16 digit DP ID+ Client ID or 16 digit Beneficiary ID), Name, Copy of Client Master or Consolidated Account Statement and selfattested copies of PAN Card and any document for proof of address (such as Driving License, Bank Statement, Election Card, Passport, Aadhaar Card, etc.) through email to the Company's RTA, Maheshwari Datamatics Private Limited at mdpldc@yahoo.com The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to its Shareholders

to cast their votes on resolutions that will be set forth in the Notice of the AGM. Additionally the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM ("e-voting"). The manner of remote e-voting / e-voting for Shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for Shareholders who have not registered their e-mail addresses will be provided in detail in the Notice of the AGM

Notice is also hereby given that pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, September 23, 2024 to Monday, September 30

This Notice is being issued for the information and benefit of the Members of the Company in compliance with the MCA Circulars and the SEBI Circular.

For Authum Investment & Infrastructure Limited Hitesh Vora

Date :04/09/2024 Company Secretary and Compliance Officer

IN COURT OF THE PRL-**SENIOR CIVIL JUDGE AT** TUMKUR

MVC. No. 933/2022 etitioner: Saleem and Others

: Versus Respondents: Sved Navazulla and Others R.3 Vishal Arora S/o S.H. Krishan Lal Arora, Aged about 40 years, partner of Ms/ Shiv Om Cargo Movers. Off: A.G. Road, Kohima,

Head Office at: No. 1565, Outerm Lane, GTB Nager, Delhi-110009

R.C. Owner of the vehicle contain Lorry Bearing Reg. No. NL-01-AC-1019) Under order 5 Rule 20(1) (a) of CPC Whereas the above petitioner instituted a petition against the respondent for the reliefs as sought in

this court in person or by pleader duly entrusted and able to answer all material questions relating to the case on 23.10.2024 at 11.00 A.M. Take notice that in the event of case no

You are hereby notice to appear in

being contested the case will be heard and deretermined as exparte. Given under my hand and seal of this court that the 30.08.2024.

By Order of the Cour Sd/- Chief Administrative Officer CJM & MACT. Tumku B.S. Doreswamy, Advocate

No. 8, Rajmahal Building, Ashoka Road

PUBLIC NOTICE

Shrimati Asha Suresh Kulkarni a member of the Huns Co-operative Housing Society Ltd. having address at A/5, Huns CHS Ltd, Dawood Baug. Road, Andheri (W), Mumbai - 400 058 and holding Flat No. A/5 in the building of the society, died on 10th October 2023 without making any nomination. The society hereby invites claims and objections from heir or other claimants/

objector or objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares & interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the byelaws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 6:00 P.M. to 7.00 P.M. from the date of oublication of the notice till the date of expiry of its period For and on behalf of

Huns Co-op. Housing Society Ltd. Sd/-

Hon. Secretary. Place: Mumbai Date: 04/09/2024

PUBLIC NOTICE

To whomsoever it may concern Our clients, Mr. Kartarsing Rajput and Mrs. Vandana Kartarsing Rajput states that they are the absolute owners of the property being Flat No. A-201, Amber Kiran Co.Op. Housing Society Ltd., 2nd Floor, A-Wing, Tukaram Nagar, Near Ravi Patil Ground, Ayre Road, Dombivali (E) District -Thane- 421 201.
The Original of the said document being 1

Original Share Certificate No. 3 dated 11th April, 2010 consisting of 5 fully paid up shares (Share Nos. 011 to 015 both inclusive) issued by Amber Kiran Co.Op.Housing Society Ltd. Endorsed in favour of Mr.Raj Shileshkumar Soni & Mrs.Shweta Shileshkumar Soni yet to be transferred in the Name of Mr.Kartarsing Rajput and Mrs. Vandana Kartarsing Rajput in respect of Flat No. A-201, Amber Kiran Co.Op.Housing Society Ltd., 2nd Floor, A -Wing, Tukaram Nagar, Near Ravi Patil Ground, Ayre Road, Dombivali (E), District -Thane- 421 201 were misplaced by our clients in transit from Mulund Station to Devidaval Road Mulund West.Mumbai on 26th August, 2024 and had lodged Missing complaint on 29th August 2024 The said property is in possession of Mr.Kartarsing Rajput and Mrs.Vandana Kartarsing Rajput and is absolute free from any encumbrance whatsoever.

If any person has any claim or interest over the said property, he/she is requested to forward their claims along with the relevant document to us within 15 days of this public notice. If we do not receive any claim from any person within 15 days, it will be strictly presumed that this property is absolutely free from any claim or encumbrance and no one has any claim over this property.

Sachin Kamble Advocate High Court Address: 101, 1st Floor, Manas Building, Kharkar Ali, Thane (west) – 400 601. Mob: 9833503652.

Date: 04/09/2024.

ANGEL ONE LIMITED

Regd. Off: 601, 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri East, Mumbai - 400093 SEBI Registration No (Stock Broker): INZ000161534

PUBLIC NOTICE

ı	Name of SB/ AP	Trade Name of SB/AP	NSE Reg. No.	Regd Address of SB/AP		
-	DIPESH	DIPESH	AP0397291271	Ashariya Bhanushali B-606 Ashpura Apartement New Manikal		
-	ASHARIYA	SHARIYA ASHARIYA		Estate Near Ramleela Ground Ghatkoper West Mumbai 400086		
-	BHANUSHALI	BHANUSHALI		Maharashtra		
	MANISH ANIL JADHAV	MANISH ANIL JADHAV		302 ,Third Floor , Gokul Plaza V S Marg ,Gawad Wadi Above Central Bank , Virar East Palghar 401305 Maharashtra		
This is to inform/confirm that we have discontinued our Business Relations with the above mentioned Authorized						

Clients and General Public are warned against Dealing in with them in his/their capacity as our Authorized Persons and we hereby confirm that we will not be liable in any manner for any consequence of such dealings/deals. Clients are requested to contact our centralized desk 022-3355 1111/4218/5454 or email us to support@angelbrokir

For ANGEL ONE LTD Date: 04.09.2024 Authorised Signator

NOTICE is hereby given that my client MR AMIT PURSHOTTAM KHATAWKAR Owner of Shop No.14, on Ground Floor, Ghanshyam Tower CO-OP.PREMISES SOCIETY LTD., M.G. Road, Borivali (East) Mumbai-400066, adm area 175 sq.ft, carpe area and also holding 10 fully paid up shares of Rs.50/- each Share Certificate No.12, Distinctive Nos. from 111 to 120, dt.

PUBLIC NOTICE

My client state that he is negotiating for sale of above said Shop with (1) MRS. DIMPAL SHARVAN KUMAR NAGAR & (2) MR. SHARVAN KUMAR NAGAR if any legal heirs or legal representatives of my clien and/or any bank / financial institution or any third person shall have any right, title interest, claim, mortgage, lien, hypothecate, Gift, Tenancy, Ownership with respect to the said Shop, shall make it known in writing to the undersigned with supporting documents within 15 days from ne date of publication hereof and in defaul their all claims will be deemed to have been waived and will not be considered thereafter

Date :04.09.2024 Place : Mumbai ADV SHARMILA PAWAR (Mah.1171/2011 Advocate High Court) Mahi Bungalow, Plot No.22/212, Sector-V. Charkop, Kandivali (W) Mumbai-400067. Mobile No.9930923876

EAST COAST RAILWAY

File No. DRM/Engg/KUR/24-25 E-Tender/52 Dt.: 27.08.2024

Tender No. etendernorthkur 169-2024 Dt.: 22.08.2024 Description: PROPOSED REPAIRS TO CESS IN PATCHES BETWEEN KM. 16/5 TO KM. 151/12 UNDER THE JURISDICTION OF ASSISTANT DIVISIONAL ENGINEER
KENDUJHARGARH OF KHURDA ROAD

DIVISION. Approx cost of the work : ₹ 286.94 Lakhs, EMD: ₹ 2,93,500/-, Completion period: 12

Tender closing date & time : at 1500 hrs. of

13.09.2024. No manual offers sent by Post/Courier/Fax o n person shall be accepted against such e-tenders even if these are submitted on firm's letter head and received in time. All such manual offers shall be considered invalid and shall be rejected summarily without an

consideration. Complete information including e-tender documents of the above e-tender is available n website www.ireps.gov.in

Note: The prospective tenderers are advise to revisit the website 10 (Ten) days before the date of closing of tender to note any changes corrigenda issued for this tender.

Divisional Railway Manager (Engg) PR-489/P/24-25

IN COURT OF THE PRL-**SENIOR CIVIL JUDGE AT TUMKUR** MVC. No. 931/2022 Petitioner: Khadar Vali and Others

Respondents: Syed Nayazulla and Others R.3 Vishal Arora S/o S.H. Krishan La Arora, Aged about 40 years, partner o Ms/ Shiv Om Cargo Movers.

Off: A.G. Road, Kohima, Nagaland Head Office at: No. 1565, Outerm Lane GTB Nager, Delhi-110009

(R.C. Owner of the vehicle Lorry Bearing Reg. No. NL-01-AC-1019 Under order 5 Rule 20(1) (a) of CPC Whereas the above petitioner has instituted a petition against the respondent for the reliefs as sought in

You are hereby notice to appear this court in person or by pleade duly entrusted and able to answer al naterial questions relating to the case or 23.10.2024 at 11.00 A.M.

being contested the case will be heard and deretermined as exparte. Given under my hand and seal of this court that the 30.08.2024. By Order of the Cour

Take notice that in the event of case no

CJM & MACT, Tumku B.S. Doreswamy, Advocate No. 8, Rajmahal Building, Ashoka Road Tumkur.

Sd/- Chief Administrative Officer

BEFORE THE HON'BLE PRINCIPAL DISTRICT JUDGE AT TIRUVALLUR O.S. No. 179 of 2022

M. Marimuthu Proprietor - M/s. M.R. Snacks, No 111/A Sivaboodamedu Indira Nagar, Vanagaram, Chennai - 600095

Ltd..

Economode Food Equipment (India) Pvt Rep by its Director Mr. Manu Agarwal And 4 others

...Plaintif

1. Economode Food Equipment (India Pvt. Ltd., Rep. by its Director Mr. Manu Agarwal 2. Mr. Manu Agarwal,

Director, M/s. Economode Food Equipment (India) Pvt. Ltd., 3. Mr. Anil Deep Anand Director, M/s, Economode Food Equipment (India) Pvt. Ltd.,

4. Mrs. Sushila Verma Director, M/s, Economode Food Equipment (India) Pvt. Ltd., Mr.Arun Dadda Kriparam Vermal Director, M/s. Economode Food

Equipment (India) Pvt. Ltd., All having Office at No.3. Unit 'M' 27 Acre.

Γikuji-Ni-Wadi Road, Chitalsar, Manpada, Thane (W), Maharashtra State - 400607

Sir/Madam

My client Mr. M. Marimuthu has filed the above suit with prayer take back the machinery and return the cost of the machinery amounting to Rs.35,40,000/

o the plaintiff and other reliefs. The Hon'ble Court ordered notice to you hrough substituted service.

Please take notice that the above suit i posted to 27.09.2024 for you appearance. Therefore, you appea pefore the Hon'ble Principal District Judge, Tiruvallur at 10.30 a.m. or 27.09.2024 either in person or through your Counsel, failing which the orders wil pe passed in accordance with law in you

Counsel for Plaintiff

- विखे पाटील मुंबई, दि.३ : महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात सुधारणा सुचविण्याबाबत नेमण्यात आलेल्या दांगट समितीचा अहवाल तत्वत: स्वीकारण्यात येणार असल्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले मंत्रालयात झालेल्या महसूल कायदा सुधारणा समितीच्या

बोलत होते. बैठकीस समि तीचे अध्यक्ष उम ाकांत दांगट, सदस्य शेखर गायकवाड दुरदृश्य संवाद प्रणालीद्धारे सहभागी झाले होते. तसेच महसूल विभागाचे सहसचिव सुनील कोठेकर, अजित देशमुख, धनंजय निकम यासह विविध मंत्रालयीन अधिकारी उपस्थित

बैठकीवेळी महसूल

मंत्री शी.विखे पाटील

होते. मंत्री शी.विखे पाटील म्हणाले, जमीन महसुलाच्या अनुषंगाने राज्यातील कायदे जुने झाले आहेत. त्यामध्ये काल सुसंगत बदल व सुधारणा होण्याची गरज आहे. हे वेळोवेळी दिसून आले आहे. तसेच महसूल कायदा सुधारणा होण्याची आवश्यकता न्यायालयांनी देखील सुचविली होती. या अहवालाचे महसूल विभागातील अधिकाऱ्यांमार्फत अवलोकन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. समितीच्या वतीने अध्यक्ष शी दांगट, शी.गायकवाड यांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.सिम तीमध्ये अध्यक्ष निवृत्त सनदी अधिकारी श्री.दांगट, चंद्रकांत दळवी, यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड आदींचा समावेश आहे. यावेळी बैठकीत विविध सुधारणा व तरतुदींच्या शिफारशींबाबत चर्चा करण्यात आली. जमीन महसूल कायद्यात सुधारणा सुचविण्यासाठी राज्यातील भूधारक, शेतकरी, कायदा

तज्ञ, नागरिक,

सर्व संबंधित

व्यक्ती आणि

जाहिरातीच्या

करण्यात आले

स्रधारणांबाबत

आल्या होत्या.

सुनावणी घेऊन

या सुधारणांसाठी

राज्य शासनाला

शिफारसी सादर

करण्यात येत

आहेत.

अहवालामध्ये

तसेच त्याची

घटकांना वृत्तपत्रे,

माध्यमातून आवाहन

होते. जमीन महसूल

सूचना मागवण्यात

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public that the flat and shares more particularly described in the schedule hereunder written is being transferred in name of 1) Mr. Rajrattan Pandhari Lokhande (releasee) by 1) andhari kashiram Lokhande, 2) Mr. Dhira Pandhari Lokhande 3) Sandesh Pandhar Lokhande (collectively called as releason through registered release deed no. TNN4 12902-2024 dated 28.06.2024. Al PERSONS having any claim in respect thereof by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever are requested to inform the sam in writing to the undersigned having the home at 503, Building No. 11, Greenway Parijat Greenways Bldg. No. 11 & 12 CHSL, situated at Mahavishnu Temple, Mahajan wadi Mira Road East Thane 401107 withi 14 days from the date hereof failing which the claim or claims if any, of such person of persons will be considered to have bee aived and/or abandoned and the transfe

SCHEDULE ABOVE REFERRED TO Flat No. 503, 5th floor, admeasuring 438 square feet carpet as per the Agreement of Building No. 11, Greenways, Parijat Greenways Bldg. No. 11 & 12 CHSL, ituated at Mahavishnu Temple, Mahaja wadi, Mira Road East, Thane 401107 and fiv fully paid up shares bearing distinctive seria numbers from S.No. 111 to S.No.115, both clusive of the face value of Rs. 50/-(rupees fifty each) i.e. Rs. 250/- (rupees two hundred fifty only) issued vide share certificate No. 23, Dated 10 October 2006, by Parijat Greenways Bldg. No.11,12 CHS Ltd situated on property bearing survey No. 86 (P), 87 (P) 88 (P) bearing C.T.S. No. - 3757/3599/3608. 3466/3540/3467/3468/3469/3257/3588 of Mahajanwadi of Mira Road East than Faluka and District Thane.

Dated this 4th day of Sept 2024. Place : Mira Road

For Mr. Rajrattan Pandhari Lokhande (Releasee) L. N. ASALE, ADVOCATE

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील अर्थात <mark>श्री. संजयकुमार बहल, स्वर्गीय श्री</mark>. प्यारेलाल बहल यांचा मुलगा, पत्ताः फ्लॅट क्र.२०४, २रा मजला, ए विंग, सत्यम कोहौसोलि. आंबाडी रोड, सर्व्हे क्र.३८(भाग), गाव दिवाणमान वसई रोड पश्चिम, पालघर-४०१२०२ आणि भाग प्रमाणपत्र क्र.१ अंतर्गत अनुक्रमांक १ ते ५ धारक ह.५० प्रत्येकीचे ५ शेअर्सचे धारक आहेत. **स्वर्गीय श्री. प्यारेलाल बहल** हे वर नमुद केलेल्या मालमत्तेचे मालक होते, यांचे ०५.०९.२०२० रोजी माझ्या अशिलाच्या नावे नामांकन करून निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मूलगा/कायदेशीर वारसदा श्री. संजयकुमार प्यारेलाल बहल हे **स्वर्गीय श्री**. प्यारेलाल बहल यांचे वारसदार व प्रतिनिधी आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर कोणत्याही प्रकारे दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सदर सुचना प्रकाशनापासून **१४ दिवसा**त कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, सदर मालमत्तेवर कोणाही व्यक्तीची दावा नाही याची नोंद

सही/- श्री. एस.बी. खत्री वकील उच्च न्यायालय कार्यालय पत्ता: दुकान क्र.सी/00४/00५ वैभव पार्क कोहौसोलि., मिरा भाईंदर रोड, दीपक हॉस्पिटलजवळ, मिरा रोड (पूर्व) ठाणे-४०११०५

मोबा.:८१६९२०१०५०/९०८२३३३७४९ दिनांक: 0४.0९.२0२४ ठिकाण: पालघर

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री. अर्जुन काळु बारी हे खोली क्र.डी-१ प्लॉट क्र.१७, संकल्प को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि., गोराई(१) बोरिवली (पश्चिम) मुंबई-४०००९१ या जागेचे मालक आहेत. सद्ग . खोलीबाबतचे अधिकार दस्तावेज अर्थात माझे अशील श्री. नरेंद्र सिंग बिस्त यांच्या नावे न्हाडादारे वितरीत मळ वाटपपत्र हरवले आहे आणि माझ्या अशिलांकडून एनसी क्र.९८२१०/ २०२४ नुसार बोरिवली पोलीस ठाणे येथे दिनांक २३.०८.२०२४ रोजी श्री. अर्जुन काळ् बारीद्वारे एनसी नोंद करण्यात आली.

जर कोणा व्यक्तीकडे सदर वाटपपत्रांच्या मुळ प्रतींचा ताबा असल्यास किंवा सदर खोलीबाबत विक्री, अदलाबदल, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, तारण, मालकीहक किंवा अन्य इतर प्रकारे कही दावा, अधिकार असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह आजच्या तारखेपासून १४ दिवसांत त्यांचे दावा खाली नमुद केलेल्या पत्त्यावर कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की. कोणाही व्यक्तीचा सदर जागेवर दावा नाही आणि अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय माझे अशिलाद्वारे सदर जागेचा व्यवहार पुर्ण केला जाईल. आज दिनांकीत ०४ सप्टेंबर, २०२४

सही / – संतोष एम. पितळे वकील व भारत शासन नोटरी १०/डी-८, कल्पतरु को-ऑप.हौ.सोसायटी लि., सुविद्या शाळेजवळ, गोराई(१), बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all the concerned that, my client Mr. Rajesh Nandkumar Kadam represents that, his father M Nandkumar Ramchandra Kadam purchased Shop No. 25, Ground Floor, i the building known as Ghanshyam Tower subsequently known as Ghanshyam Tower Co-operative Housing Society Limited, situated at Borivali (East), Mumbai – 400 066, hereinafter referred to as Said Shop, vide Agreement dated 10th Septembe 1987 from M/s. Parag Construction.

The said Original Agreement dated 10th September, 1987, is lost / misplaced & not traceable. Therefore, on behalf of my client, I hereby invite claims / objections i respect to the said Shop. Any person having or claiming to have any right, title nterest to or in the above mentioned Shop or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of an agreement, license, mortgage, sale, lier gift, trust, inheritance, charge, etc. should inform to the undersigned within 14 days from the date of publication of this notic with necessary supporting evidence o his/her claim at Shop No.1/A, Vaibhav Apartment, Near Anandrao Pawar School Vazira Naka, Borivali (West), Mumbai 400 091. If claims / objections are not received within 14 days, my client will dealt with the said Shop as he deem fit and proper and claims or objections received thereafter will not be considered.

Mr. Bharat Gurav Advocate, High Court, Bombay Place: Mumbai Date: 03.09.2024



नोंदणीकृत कार्यालय : १, तळमजला, सिटी मॉल, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई – ४०० ०५३. सीआयएन : L70109MH2007PLC174206, दूर. + ९१ २२ ६५५२६६७७ ई-मेल आयडी : <u>spsl.investors@gmail.com</u>, वेबसाइट : <u>www.spsl.com</u>

१६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-मतदानाची माहिती

श्री प्रीकोटेड स्टील्स लिमिटेड (''कंपनी'') ची १६ **ची वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') स**भासदांना पाठवण्यात आलेल्य एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी **सोमवार, दि.३०.०९.२०२४ रोजी दु. ३.००** वा. **(भा. प्र. वे.)** विहडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/ अदर ऑडिओ व्हीज्युअल मीन्स (''ओएव्हीएग'') च्या माध्यमातू-

कंपनी कायदा,२०१३ ('कायदा') च्यालागू तरतुदी व त्याअंतर्गत संस्थापित नियम सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे ('एमसीए') जारी सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ०८.०४.२०२०, १७/२०२०, दि. १३.०४.२०२० , २०/२०२०, दि. ०५.०५.२०२०, ०२/२०२१, दि. १३.०१.२०२१, २१/२०२१, दि. १४.१२.२०२१, ०२/२०२२, दि. ०५,०५,२०२२ व १०/२०२२, दि. २८.१२.२०२२ ("एकितितरीचा एमसीए परिपक्षके" म्हणून उल्लेखित) तसेच भारतीर प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्थता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ ('सेबी एलओडीआर') सहवाचन र्वसाधारण परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/५९ हि १२०५ २०२० सेबी/एचओ. वस्तावारण पाराकक साएष्ट्राणा सार्यक्रा आर्थका आर्थकार साजाबकार मा १००० २०५६ . ६. २४.०४.२०४२, सबा १०५०० ११ सीएफडी (सीएफडी २/सीजाबजार/पी २०२१/१४, ६. २४.०,४.२०२६, सेबी/एचजो/सीएफडी (सीएफडी) सीजाबजार पी/२०२२/६२, दि.१३.०५.२०२२ च सेबी/एचजो/सीएफडी/पीजोडी -२/सीजाबजार/२०२३/४, दि. ०५.०१.२०२३ व नवीनतम ०९/२०२३, दि. २५.०९.२०२३ (एकत्रितरीत्या ''सेबी परिपत्रके'' म्हणन उल्लेखित) यांच्या अनुपालनांतर्ग

गसभासदांचे ई-मेल आयडीज् कंपनी वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स वा लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आरटीए) यांच्याकडे नोंदणीकत असतील अशा सभासदांना एजीएमच्या सचनेसमवेत वित्तीय वर्ष २०२३-२४ करिताच (आरटाए) थाच्याकड नाटपाकृत असताल अशा समासदाना एशाएमच्या सुचनसम्बत विचाय वर्ष २०१३-२४ कारताचा कंपनीचा वार्षिक अहताल इतिनृतिक स्वरूपात पाठवण्यात आला आहे. वरील दस्तावेच कंपनीची वेबसाइट <u>www. spsl.com</u> वर स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट अर्थात <u>www.bseindia.com</u> वर व ई-मतदान सेवा प्रदाते अर्थात नॅशनल सीक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड (एगएसडीएल) यांची वेबसाइट <u>https://www.evoting.nsdl.com</u> वरही

nायद्याचे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २०, सुधारित केल्यानुसार तसेच मेबी एलओडीआरचे विनियमन ४४ व भारतीय कंपनी सचिव संस्थेद्वारे जारी सचिवालयीन निकष २ यांच्या अनुपालनांतर्गत कंपनी आपत्या सभासदांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्व विषयांवर इलेक्ट्रानिक स्वरूपात (दूरस्थ ई-मतदान व एजीएमप्रस् ई-मतदान) मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. ई-मतदान तसेच दूरस्थ ई-मतदानद्वारे मत देण्याची विस्तृत

प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली असेल. सदर बाबतीत, पॅन, बँक खाते मॅन्डेट, ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक यांसमवेत तुमचा व्यक्तिगत तपशील अद्ययाव करण्यासाठी कृपया खालील ठिकाणी संपर्क साधावा :

इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील भागधारणासंदर्भात : तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सशी

कागदोपत्री स्वरूपातील भागधारणासंदर्भात : आरटीए अर्थात लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी ाणत्याही स्पष्टिकरणासाठी तुम्ही खालील तपशिलानुसार आरटीए यांच्याशी संपर्क साधावा

लेंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड युनिट : श्री प्रीकोटेड स्टील्स लिमिटेड

सी - १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई - ४०० ०८३, महाराष्ट्र, भारत.

टोल फ्री क्रमांक : १८०० १०२० ८७८. ई-मेल : <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>

दिनांक : ०४.०९.२०२४ कृष्णा अग्रवाल कंपनी सचित त अनुपालन अधिकारी

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआयएन: एल५११०९एमएच१९८२पीएलसी३१९००८ ई–मेल:info@authum.com, वेबसाईट:www.authum.com, दुर.∶०२२−६७४७२१९७ नोंदणीकृत कार्यालय: ७०७, रहेजा सेंटर, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पाँईंट, मुंबई-४०००२१.

४२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

थे सूचना देण्यात येत आहे की, **ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड** (कंपनी च्या सदस्यांची ४२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी ११.३०वा. (भापवे)** कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतदी (कायदा) सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेन्टस) रेग्युलेशन्स २०१५ आणि सहकार मंत्रालयाने (एमसीए नदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य स्वरूप ओएव्हीएम) मार्फत ४२व्या एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणार

एमसीए व सेबी परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवालासह ४२व्या एजीएग विहित वेळेत ई-मेलने पाठविले जाईल. सदर ४२वी एजीएम सचना तसेच वित्तीय वर्ष २०२३ २४ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.authum.com</u> आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात flएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी ससिस (इंडिया) लेमिटेड (सीडीएसएल) च्या <u>www.cdslindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभाग:

गागधारकांना एजीएम सूचनेत नमुद तपशिलानुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होत येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये व्हीसी/ओएव्हीएममार्फत उपस्थिल गगधारकांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

निर्धारित वेळेपुर्वी किमान १५ मिनिटे सभेत सहभागी होण्याची सुविधा खुली असेल आणि निर्धारित वेळेनंतर १५ मिनिटांच्या समाप्तीपर्यंत बंद केली जाणार नाही.

रजीएम सूचना व वार्षिक अहवालाच्या प्रती एमसीए परिपत्रक व सेबी परिपत्रकांच्य भावश्यकतेनुसार खारीज करण्यात आली आहे. ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद किंवा अद्यायावत नाही ाती प्राप्त करण्यासाठी त्वरीत त्यांचे ई–मेल खालीलप्रमाणे नोंद/अद्यायावत करावेत:

डिमॅट खात्यात ई–मेल ठेवीदार सहभागीदाराकडे नोंद करावा. यापुढे सदस्यांनी डीपीआयडी व म्लायंटआयडी (१६ अंकी डीपीआयडी+क्लायंटआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव लायंट मास्टर प्रत किंवा एकत्रित लेखा अहवाल, पॅनकार्डची स्वसाक्षांकीत प्रत आणि निवार पुरावापैकी एक दस्तावेज (जसे वाहन परवाना, बँक अहवाल, मतदानपत्र, पारपत्र, आधारकार्ड त्यादी) असे तपशील कंपनीचे आरटीए महेश्वरी डाटामॅटीक्स प्रायव्हेट लिमिटेड यांन mdpldc@yahoo.com वर सादर करून वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवार । कंपनीच्या ४२व्या एजीएम सूचना प्राप्त करण्यासाठी तात्पुरते ई-मेल नोंद करावेत.

. फंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी भागधारकांना रिमोट ई-वोटिंग सुविध (रिमोट ई-वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त एजीएम दरम्यान ई-वोटिंग (ई-वोटिंग) ने मतदानार्च मुविधा कंपनीने दिली आहे. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगची प्रक्रिया डिमॅट स्वरुपात, वास्तविव वरुपात भागधारणा असणारे सदस्य आणि ज्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता एजीएम सूचनेत

पस्तक बंद करणे:

ोथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ व भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे नियमन ४२ अंतर्गत सभासदांचे रजिस्टर व कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स **सोमवार, २३ सप्टेंबर, २०२** ते **ोमवार, ३० सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील

सेबी परिपत्रक व एमसीए परित्रकांच्या पुर्ततेनुसार सदस्यांच्या माहिती व लाभाकरिता सदर सूचना वितरीत करण्यात आली आहे.

ऑथम इन्व्हेस्टमेंट ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित

दिनांक: ०४.०९.२०२४ हितेश वोर कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठेकाण: मुंबई



नोंद. कार्या.: २०५-सी, ४५ जुह् रेसिडेन्सी, गुलमोहर रोड समोर, जुह्, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई-४०००४९. दरः:+९१-२२-४२२३३३३**, वेबसाईट:www.zodiacventures**.in, ई-मेल:info@zodiacventures.in, CIN:L45209MH1981PLC023923

व्हिडीओ कॉन्फरन्स/इतर दृकश्राव्य माध्यमांद्वारे होणाऱ्या ४३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) माहिती

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम **सोमवार, ३० सप्टेंबर २०२४ रोजी द.३.००वा**. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्यअल माध्यमे (ओएव्हीएम) सामायिक ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय, कंपर्न कायदा, २०१३ (अधिनियम) आणि त्यातील नियमांच्या तरतुर्दीचे पालन करून सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांक ५ मे २०२० आणि ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ च्या सामान्य परिपत्रकासह वाचा एमसीए परिपत्रके) आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५, सुधारित केल्यानुसार, सेबीने जारी केलेले परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/ P/2020/79 दिनांक १२ मे २०२०, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२ आणि SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ रोजी एकत्रितपणे संदर्भित सेबी परिपत्रके) नुसार होणार आहे.

एमसीए परिपत्रके आणिसेबी परिपत्रकांचे पालन करून, ४३व्या एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३–२४ साठी वार्षिक अहवाल केवळ त्या सदस्यांना ई–मेलद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत पाठविला जाईल, ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये दिसतील, डेपॉझिटरीजद्वारे राखलेले फायदेशीर मालक आणि ज्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत आहे.

वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.zodiacventures.in</u> या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जाईल. तंबंधित परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीए (लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)/डिपॉझिटरी

तदस्यांद्वारे मत देण्याची सुविधा (ई-व्होटिंग) एनएसडीएलद्वारे प्रदान केली जाईल, आणि त्याची ापशीलवार प्रक्रिया एजीएमच्या नोटिसमध्ये, व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सुविधा एजीएममध्ये उपस्थित ाहण्याच्या प्रक्रियेसह प्रदान केली जाईल. दुरस्थ ई-मतदान कालावधी २७ **सप्टेंबर, २०२४ रोजी** (स.९.००वा. भाप्रवे) सुरू होईल आणि २९ सप्टेंबर, २०२४ रोजी (सायं.५.००वा. भाप्रवे) ामाप्त होईल. या कालावधीत, <mark>२३ सप्टेंबर, २०२४</mark> च्या कटऑफ तारखेनुसार, भौतिक किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या कंपनीचे सदस्य एजीएमच्या वेळी रिमोट ई-व्होटिंग किंवा -व्होटिंगद्वारे त्यांचे मत देऊ शकतात. कायद्याच्या कलम १०३ अन्वये कोरम मोजण्यासाठी व्हीसी गर्फत सहभागी होणाऱ्या सदस्यांची गणना केली जाईल.

खाली दिलेल्या तपशिलांनुसार सदस्यांना त्यांचे ईमेल पत्ते आणि/किंवा बँक खात्याचे तपशील नोंदणीकत किंवा अद्यतनित करण्याची विनंती केली जाते:

- ९) भौतिक स्वरूपात असलेल्या शेअर्ससाठी सदस्यांनी https://linkintime.co.in/home-KYC.html येथे तपशील पहावे आणि इतर लागू फॉर्मसह खडठ-१ फॉर्मच्या योग्यरित्य भरलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या हार्ड कॉपी सहाय्यक कागदपत्रे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफ एजंट (आरटीए) लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, एम्बेसी २४७, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ ला पाठवाव्यात अशी विनंती केली जाते.
- २) इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या शेअर्ससाठी नोंदणी किंवा ईमेल पत्ता आणि/किंवा बँक खात्याच्या तपशीलासाठी कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्क साधा.

झोडियाक व्हेंचर्स लिमिटेडकरिता सही/ रुस्तम देव

कंपनी सचिव

ठिकाणः मुंबई दिनांकः ०३ सप्टेंबर, २०२४ जाहीर सूचना

श्रीमती सावित्री रघुनाथ कुडव हे इजमिमा इमिटेशन न्वेलरी मार्केट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेर

यांचा पत्ता - लिंक रोड, इन्फिनीटी मॉलच्या मागे

मालाड (पश्चिम). मंबई- ४०००६४ या सोसायटीचे

सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधीत

ुनिट क्र. २४५, २वा मजला चे धारक आहेत

श्रीमती सावित्री रघुनाथ कुडव यांचे ०९/०४/२०२४ रोजी मुंबई येथे कोणतेही वारसदार न नेमता निधन

मिळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर

। हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंव

अन्य दावेदारी आक्षेप घेणारे यांच्याकडून काही

दावे किंवा आक्षेप असल्यास ते हया सूचनेच्य

ग्रिद्धीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल

मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स

हेतसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्य

यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अशी कागदपन

आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत

आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्रात झाले नाहीत, तर मयत्र सभासदाच्य

पोसायटीच्या भांडवल/मिलकतीमधील शेअर्स

हेतसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतदीमधीत

देलेल्या मागनि व्यवहार करण्यास सोसायर्ट

मोकळी असेल. जर सोसायटीच्य भांडवल

मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स

हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप

सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य

उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायर्ट कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत

निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीच

सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सव

कामकाजाँच्या दिवशी स. १०.३० ते सायं.६.00

ठिकाण- नुषद्र दिनांक- ०४-०९-२०२४ **च्या वतीने वं करिता**

इजिममा इमिटेशन ज्वेलरी मार्केट

को -ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड

पर्यंत उपलब्ध आहेत.

ठिकाण- मंबई

प्रत दावेदार आक्षेपकाद्वी

सोसायटी याद्वारे, सोसायटीच्या भांडवल

मंबई शहर यांचे प्राधिकरण पहिला मजला, जुने जकात घर,शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मंबई-४००००१. EMAIL ID-addcollmumbai@gmail.com PH. NO- (022) 22890093 <u>जाहिर नोटीस</u>

महाराष्ट शासन

अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी,

श्री. सुमित भिमाराव पाटील ...अपिलार्थी विरुध्द

सहायक आयुक्त महापालिका जी/दक्षिण वेभाग व इतर ३

...प्रतिवादी श्री. गोरक्ष निवत्ती पाटील.

मुंबादेवी, प्रभादेवी, एस. आर.ए, कामगार नगर नं. 9 रुम नं. ०३, मुंबई ४०० ०२५. ...(प्रतिवादी क्र.४) सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की, अपिलार्थी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७९ मधील कलम ३५ अंतर्गत मा अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई ४००००१. येथे झोपडीवर नावात बदल करणेकामी अपिल अर्ज दाखल केला आहे. आपणांस सदर अपील प्रकरणी प्रतिवादी क्र. ०४ केले आहे. प्रकरणी दि. १३.०८.२०२४ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणांस पुढील सुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीद्वारे अवगत करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी पुढील सुनावणी दि. २४.०९.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता निश्चित केली आहे.

आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क्र. ०४ असून सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्या येते की, आपण नियोजित सुनावणी दि. २४.०९.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी मंबर्ड शहर यांचे टालनात उपस्थित / हजर राहन आपली बाज मांडावी. उपरोक्त नमद केलेल्या दिवशी आपण स्वतः अथवा आपले प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यास, आपणार काहीही सांगावयाचे नाही, असे गृहित धरुन प्रकरणी गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल, यांची नोंद घ्यावी.

अव्वल कारकन अपर जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर



सचिव

DYNACONS सीआयएन एला०२२००एमएच१९९५पीएलसी०९३१३०

७८, रतनज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट, इर्ला लेन, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६. **दुर**.:०२२–६६८८९९००, ई-मेल:investor@dynacons.com वेबसाईट:www.dynacons.com

ग्रद्वारे सूचना देण्यात येत आहे की, **डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेड** (कंपनी) ची २९वी वार्षिव याद्वार सूचना देण्यात यत आहं का, डायनाकान्स स्वास्ट्रम्स आण्ड साल्युशन्स ालामटड (कपना) चा २१वा वाषक सर्वसंचाधाण सामा (प्लीएम) सीमचार, ३० सप्टेंबर २०२४ सेजी हु.०३,००वा. दिक्टिओ कॉन्फरिसंस (हीसी), ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०५३ आणि त्याखाली बनवलेल्या नियमांच्या आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्टलोजर हिकायस्पेरस), मेंप्युलोबन्स, २०५५ च्या सर्व लालू तराजुर्ति धालन करून, सामान्य परिप्रकांसह वांचा क्र १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०; क्र,१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि क्र.२०/२०२० दिनांक ५ में २०२०, क्राज्य २०२१ हिनांक १३ जोनवारी २०२१, क्र.२५/२०२१ हिनांक १४ डिलेंबर २०२१, क्र.२५/२०२१ हिनांक १५ में २०२४, क्र.१५/२०२१ हिनांक १५ में २०२४, क्र.१५/२०२१ हिनांक १५ में २०२१, क्र.१५/२०२१ हिनांक १५ में २०२२, क्र.१०/२०२२ हिनांक १५ में २०२२, क्र.१०/२०२२ हिनांक १५ सप्टेंबर, २०२३ कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली इतर लागू परिपत्रक क्र.\$EBI/HO/CFD/CMD1/CIR//2021/11 हिनांक १५ में २०२० क्र. \$EBI/HO/CFD/CMD1/CIR//2021/11 हिनांक १५ P/20/20/19 दिनाक १२ म., २०२०, पारपत्रक क SEBI/HO/CFD/CMDZ/CIRP/2021/11 दिनाक १५ जानेवारी २०२१, क SEBI/HO/CFD/CMDZ/CIR/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२, क SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/16 दिनांक १५ जानेवारी २०२३ आणि क SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/167 दिनांक ७ जॉक्टोबर, २०२३ रोजी सेबी (एकत्रितपणे लागू परिपत्रक म्हणून संबोधने जातो), एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमृद्द केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी. सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे भाग घेणारे सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास सक्षम असतील. केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे भाग घेणारे सदस्य एजीएममध्ये र पस्थित असल्याचे मानले जाईल आणि त्यांची उपस्थिती कोरमच्या हेतूने गणली जाईल.

लागू परिपत्रकांचे पालन करून, एजीएम बोलावणारी नोटीस आणि २०२३-२४ आर्थिक वर्षांसाठी स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक विवरणपत्रे, मंडळाचा अहवाल, लेखा परीक्षकांचा अहवाल आणि त्याच्याशी संलग्न करण आवश्यक असलेली इतर कागदपत्रे पाठवली जातील. कंपनीचे सर्व सदस्य ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटर आवस्थक असलला इतर काग्यम्य पाठवला जाताल. कपनाच सब सदस्य ज्याव इसल पत्त कपना)। इधा।इतरा पार्टिसिपंट्सकड नेविणकृत काहेत. एससीए पारिपकडे आणि सेबी पिराजकांनुसार, कंपनी इंनेल व्यतिरिक्ष मानाधारकांना काग्यपत्रांची सेवा प्रदान करू शकणार नाही. म्हणून, कंपनी सर्व मागधारकांना विनंती करते ज्यांनी अद्याप त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत किंवा त्यांचे ईमेल पत्ते चौन्दणीकृत केलेले नाहीत विज्ञा त्यांचे ईमेल पत्ते चौन्दणीकृत केलेले नाहीत नाहीत किंवा त्यांचे ईमेल पत्ते कंपनी/आरटीएकडे अद्यतिनिक केलेले नाहीत त्यांची नोंदणी करण्यांची. उपरोक्त दस्तरोचन कंपनीच्या www.dynacons.com या संकेतरस्थकाल आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नेशनल स्टॉक एक्सचेंज अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरें लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट <u>www.evotingindia.nsdl.com</u> वर देखील उपलब्ध असतील. एजीएमच्या उद्देशाने **मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ ते सोमवार, ३० सप्टेंबर २०२४** (दोन्ही दिवसांसह) सदस्यांच नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक्स बंद राहतील.

सदस्यांद्वारे **ईमेल पत्ता नोंदण अपडेट करण्याची पद्धतः** वास्तविक स्वरुपामध्ये असलेल्या शेअर्सच्या बाबतीतः शेअरहोल्डर त्याच्या फोलिओ क्रमांकाचा उल्लेख करू आरटीएला <u>info@bigshareonline.com</u> वर ईमेलद्वारे विनंती पाठवू शकतो.

िहमंद स्वरुपमाध्ये असलेत्या शेअसंच्या बावतीतः शेअरहोल्डर कृष्ण डिपॉइटरिंग पार्टिसिपंट (डीपी) शी संपर्व साधू शकतो आणि डीपीने अनुसरण केलेल्या आणि सह्चयानुसार डीमंट खात्यात ईमेल पत्ता आणि बँक खाते तपशील नोंदव् शकतो.

मत देण्याची पद्धत: सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-व्होटिंग) द्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर त्यांचे मत टाकण्याची संधी असेल. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांनी दूरस्थपणे मतदान करण्याची पद्धत (रिमोट ई-व्होटिंग) आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाह व्याच्यासाठी एजीएमच्या सुवनेमध्ये प्रदान केते आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान क्रप्याची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल

आणि व्हीसी/ओएव्हीएमदारे एजीएमला उपस्थित असलेले सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगदारे आपले मत दिलेले जाल काला जाएकारपुर राज्यस्था जनस्या जनस्या जनस्य चयाना त्याः हुन्याः हुन्याः वार्यः या प्रत्यस्य नाही ते एलीपमध्ये मतदान करू शकतील ई-न्होदिगद्वारे मत देण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल सदस्याना ईमेलद्वारे उपलब्ध करून दिले जातील. ज्या सदस्यांना ईमेल मिळत नाही किंवा ज्यांचा ईमेल पत्ता कंपनी/ आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत नाही, ते एजीएमच्या नोटिसचा भाग असलेल्या 'नोट्स' मध जारपान् । जारपारपान्य निवास प्रियास । प्र दिलेख्या सूचनाचे पालन करून लॉगिन क्रेडेशियल तयार करू अकतात. लॉगिन क्रेडेन्शियल्स आणि एजीएमपास्य व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहण्याची पद्धत 'नोट्स' मध्ये दिलेल्या सूचनांचे अनुसरण करून मिळवता येईल

मंडळाने रु.०.५० चा अंतरिम लाभांश जाहीर केला होता. रु.५०/- च्या दर्शनी मूल्याचे प्रति इक्विटी शेअर ३५ मार्च. २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १४ ऑगस्ट. २०२३ रोजी आणि २३ ऑगस्ट. २०२३ रोजी पात्र असलेल्या सर्व भागधारकांना दिले गेले. दिलेला अंतरिम लाभांश ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या

आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश मानला जातो. लागू असलेल्या परिपत्रकांनुसार ज्या सभासदांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केले होते त्यांना इलेक्ट्रॉनिव पद्धतीने लाभांशाचे पेमेंट केले गेले.

्रामांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट ज्या भागधारकांनी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांच्य नोंदणीकत पत्त्यावर पाठवले गेले.

लाभांशांचा भरणा लागू दराने स्रोतावरील कर (टीडीएस) कपातीच्या अधीन होता लाभांश प्राप्त करण्यासाठी अनिवार्य नोंदणीची पद्धत. सदस्यांना त्यांचे संपूर्ण बँक तपशील नोंदणी/अपडेट

कारपार्या विनंती केली जाते: त्यांच्या डिमॉझिटरी पार्टिसिपंटसोबत ज्यांच्याकडे ते त्यांची डीमॅट खाती ठेवतात, जर शेअर्स आवश्यक कागदपत्रे सबमिट करून डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये ठेवले असतील आणि

कंपनी/बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड सोबत, investor@dynacons.com किंव info@biashareonline.com वर ईमेल करून, जर शेअर्स वास्तविक स्वरुपामध्ये असतील तर सबमि

...... सभासदांना विनंती करण्यात येते की, त्यांनी एजीएम आयोजित केलेल्या नोटिसचा भाग असलेल्या सर्व 'नोट्स विशेषतः रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएम दरम्यान मतदान करण्याच्या पद्धतीशी संबंधित असलेल्या वाचू-

डायनाकॉन्स सिस्टिम्स ॲण्ड सोल्युशन्स लिमिटेडकरित

ठिकाण : मुंबई

पुजा पटव कंपनी सचिव सव सक्षम अधिकारी

जाहीर नोटीस

सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

धन सदगुरू कृपा को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि., मुंबई. पत्ता:- सवोदय चाळ कमिटी, पटेल नगर, गोळीबार मैदान,

सांताक्रुझ (पूर्व), मुंबई –४०० ०५५.

. अर्जदा

अनुक्रमांक १ ते ९									
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.				
१	श्री अब्दुल रेहमान शेख	0२/0७/२०२४	३६३७	९४,१९७	ş				
2	श्री किरण नामदेव होनमुखे	0२/0७/२०२४	३६३८	२,११,७९३	१				
ş	श्री. मो.नसीम	0२/0७/२०२४	३६३८	२,११,७९३	2				
8	श्री मिलन शांतीलाल बिलकीया	0२/0७/२०२४	३६३९	३,६०,२४२	१				
ч	श्री चंद्रशेखर महादेव एरणकर(मयत) वारस : श्रीमती श्वेता चंद्रशपखर एरणकर	०२/०७/२०२४	३६४०	३,४२,७१६	१				
Ę	श्री विजय महादेव नाईक	0२/0७/२०२४	३६४१	२,८४,६५०	१				
b	श्री. रामचरण पुजारी गुप्ता	0२/0७/२०२४	३६४१	२,८४,६५०	3				
۷	श्री चंद्रशेखर महादेव एरणकर(मयत) वारस : श्रीमती श्वेता चंद्रशेखर एरणकर	०२/०७/२०२४	३६४२	२,५०,९२९	१				
٩	श्री.सय्यद मलिक हाफीजउला	०२/०७/२०२४	३६४२	२,५०,९२९	¥				

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्त उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत जातीने दिनांक १३/०९/२०२४ रोजी दुपारी १२:०० या वेळेत दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण य

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक २३/०८/२०२४ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

> सही/-(बी. के. येल्हारे) सहायक निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी

पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई.

शिक्क

जाहीर सूचना

इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडद्वारे गुंतवणुकदार सल्लागार नोंदणी परत करणे

इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (आयएनए०००१५९८७) हे गंतवणकदार सल्लागार म्हणन सेर्ब (इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्स) रेग्युलेशन्स, २०१३ अंतर्गत सेबीसह नोंदणीकृत आहेत.

इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी त्यांचे सेबी नोंदणी क्र.आयएनए००००१५९८७ व बीएसई आयण सचिबद्धता क्र.१००५ परत करीत आहेत. वरील बाब लक्षात घेता कोणाही पक्षकारास सदर समर्पणाच्या विरोधात कार्ह म्स्तुतीकरण असल्यास सेबीकडे https://scores.sebi.gov.in किंवा https://smartodr.in/login वर

गुंतवणुकदार सल्लागाराचे नाव: इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड . **गेंदंणीकृत कार्यालय पत्ता:** ५०५, ५वा मजला, केशवा, वांद्रे फॅमिली कोर्टाजवळ, बीकेसी, वांद्रे पुर्व

सेबी नोंदणी क्रमांक: आयएनए००००१५९८७

माध्यमाची श्रेणी: गृंतवणुकदार सल्लागार ई-मेल आयडी: equipoise@equipoisecap.com

दिनांक: ०४.०९.२०२४

इक्विपॉइस कॅपिटल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकरि

गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड

नोंद. कार्या.: जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स, एमआयडीसी, सीप्झ, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९६. **सीआयएन**:एल३६९१२एमएच१९८६पीएलसी०४१२०३ द्र.:0२२-२८२९१८९३, फॅक्स:0२२-२८२९०४१८, वेबसाईट:www.goldiam.com, ई-मेलःinvestorrelations@goldiam.com

सदस्याना सूचना

तदस्यांना येथे सूचना देण्यात येत आहे की, **गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४ रोजी** स.११.००वा. व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य (ओएव्हीएम) माध्यमातून आयोजित केली जाईल. कंपनी कायदा २०१३ आणि सहकार मंत्रालय आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी वेळोवेळी जारी केलेल्या विविध परिपत्रकांनुसार ९ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या एजीएम सूचनेत नमुद विषयांवर विमर्ष करण्याकरिता होणार आहे.

वरील परिपत्रकानुसार वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवालासह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदारकडे नोंद आहेत त्यांना **मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४** रोजी विद्युत स्वरुपात पाठविली आहे. वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.goldiam.com वेबसाईटवरून आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड व नॅशनल[े]स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> व www.nseindia.com वेबसाईटवरून डाऊनलोड करता येतील. सदर एजीएमकरिता प्रॉक्सी नियुक्ती सुविधा उपलब्ध असणार नाहीत. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ च्या तरतदींच्या अनुषंगाने कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) विनियम २०१५ च्या नियम ४४ आणि सर्वसाधारण सभेवरील सचिव प्रमाण २ नुसार ३७व्या एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना कंपनीने विद्युत मतदान सुविधा दिलेली आहे ३७व्या एजीएम दरम्यान मत विद्युत स्वरुपात देणे (ई-वोटिंग) किंवा विद्युत मतदान प्रणालीने (रिमोट ई-वोटिंग) मत सदस्यांना देता येतील. कंपनीने रिमोर्ट ई-वोटिंग व एजीएममध्ये मतदान . संचालनाकरिता अधिकृत संस्था म्हणून लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल)ची सेवा नियुक्त केली आहे. रिमोट ई-वोटिंग **मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४** रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा समाप्त होईल. रिमोट ई-वोटिंग कालावधी समाप्त झाल्यानंतर सुविधा बंद केली जाईल.

नोंद तारीख अर्थात **शक्रवार. २० सप्टेंबर. २०२४** रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांचे नोंद पुस्तक किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई–वोटिंग व एजीएम दरम्यान ई–वोटिंगची सुविधा उपलब्ध होईल. नोंद तारखेला सदस्य नसणाऱ्य यक्तींनी सदर सूचना माहितीकरिता म्हणून घ्यावी.

ई-बोटिंग सुविधा एजीएम दरम्यान त्या सदस्यांना उपलब्ध होईल जे एजीएममध्ये उपस्थित असतील आणि त्यांनी यापूर्वी मत दिलेले नसेल. एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगने मत दिलेल्या सदस्यांन एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएममार्फत सहभागी होऊन पुन्ह मत देता येणार नाही.

आम्ही सदस्यांना विनंती करीत आहोत की, पर्यारवरणीय संरक्षणास आमची वचनबद्धता असल्याने ई-मेलद्वारे कंपनीचे पत्र व्यवहार स्विकारावे. डिमॅट स्वरपात भागधारणा असणारे सदस्या ज्यांनी ई· मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद करावेत आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल कंपनी/आरटीए एलआयआयपीएलकडे वर विद्युत पद्धतीने अद्यायावत करण्याची विनंती करण्यात येत आहे. कंपनीचे निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी खालील पत्त्यावर:

मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४००००८३.

ई-मेलः <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u>, वेबसाईटः <u>https://linkintime.co.in/</u> विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास सभासदांनी कृपया <u>https:/</u> instavote.linkintime.co.in च्या हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व ई-वोटिंग मॅन्युअल वाचावे किंवा <u>instameet@linkintime.co.in</u> वर ई-मेल करावा किंवा दूर.:0२२-४९१८६००० वर संपर्क करावा तसेच पुढील स्पष्टीकरण आणि तांत्रिक सहाय्यतेबाबत व्हीसीमार्फत सहभागी होण्याकरिता सदस्यांनी instameet@linkintime.co.in वर ई-मेल किंवा दूर.:०११-४९४११०००, इन्स्टामीट सपोर्ट डेस्क, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडे करावे.

एजीएममध्ये ई-वोटिंग आणि रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने **श्री. रजनीकांत शाह,** कार्यरत कंपनी सचिव सदस्यत्व क्र.१६२९, सीओपी क्र.७००) यांची नियुक्ती केली आहे.

ठरावावरील निकाल एजीएम समाप्तीनंतर ४८ तासात घोषित केले जाईल आणि ठरावाच्या बाजुने

मतांची आवश्यक संख्यानुसार एजीएम तारखेला ठराव मंजूर झाल्याचे समजले जाईल. तपासनींच्या अहवालासह घोषित झालेला निकाल कंपनीच्या कॉर्पोरेट वेबसाईट www.goldiam.com वर, एलआयआयपीएलच्या https://instavote.linkintime.co.in वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाईल आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडकडे कळविले जाईल.

कंपनीा कायदा, २०१३ (कायदा) चे अनुच्छेद ९१ कंपनीचे वार्षिक समाप्तीकरिता **शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ ते शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४** (दोन्ही दिवस अंतर्भूत) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद राहतील.

संचालक मंडळाच्या आदेशान्व गोल्डीयम इंटरनॅशनल लिमिटेडकरिता

सही/

पंकज पारखीया

ठिकाणः मुंबई

Oì

साधना नायट्रो केम लिमिटेड सीआयएन: एल२४११०एमएच१९७३पीएलसी०१६६९८

दूर::९१-२२-६८६६३३००, ई-मेल: sadhananitro@sncl.com, वेबसाईट: www.sncl.com व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत

नोंदणीकृत कार्यालय: हिरा बाग, १ला मजला, कस्तुरबा चौक (सी.पी.टँक), मुंबई–४००००४

होणाऱ्या ५१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ९६ च्या तरतुर्दीनुसार **साधना नायटो केम लिमिटे**ड (कंपनी) च्या सदस्यांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ सहवाचिता **(नियम)**, कंपनीची ५१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, २**५ **सप्टेंबर २०२४ रोजी दु.०२.००वा.** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/इतर अन्य दृकश्राव्य (ओएव्हीएम) द्वारे होणार आहे.

सहकार मंत्रालय (एमसीए), सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, सामान्य परिपत्रक क्र.१७/२०२०, दिनांक १३ एप्रिल २०२०, सामान्य परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ५ मे, २०२०,सामान्य परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २३ डिसेंबर, २०२२ या संदर्भात जारी केलेल्या सर्व ऱ्यानंतरच्या परिपत्रकांसह वाचा, नवीनतम सामान्य परिपत्रक क्र.०९/२०२३ दिनांक २५ **सप्टेंबर २०२३** (एमसीए परिपत्रक) आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) ने जारी केलेर्ल ्र इतर लागू परिपत्रके, कंपन्यांना ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत व्हीसी किंवा ओएव्हीएमद्वारे एजीएम आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. एमसीए, सेबीच्या उक्त परिपत्रके आणि कायदा आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या लागू तरतुर्दीनुसार कंपनीची ५०वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ रोजी दु.०२.००वा. (भाप्रवे) आयोजित

ज्या सदस्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट यांच्याकडे निश्चित तारखेला म्हणजेच ३० ऑगस्ट, २०२४ रोजी नोंदणीकृत आहेत, त्यांना कंपनीने २ सप्टेंबर, २०२४ रोजी एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठवल्या आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या वार्षिक अहवालास एजीएमची सचना कंपनीच्या www.sncl.com आणि स्टॉक एक्स्चेंज अर्थात बीएसईच्या वेबसाइटक www.bseindia.com आणि एनएसई www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लेमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर www.evoting nsdl.com येथे उपलब्ध असेल.

शेअर्स धारण केलेले सदस्य एकतर वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरुपामध्ये, निश्चित तारखेनुसार, म्हणजे, १८ सप्टेंबर, २०२४ ही निश्चित तारीख असल्याने, मध्ये नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मत देऊ शकतात. एनएसडीएलच्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे (रिमोट ई-वोटिंग) एजीएमर्च सूचना. सर्व सभासदांना कळविण्यात येते की:

१. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार, एजीएममध्ये रिमोट ई-बोटिंग किंवा ई-बोटिंग प्रणालीद्वारे

दरस्थ ई-मतदान कालावधी रविवार, २२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता (भाप्रवे) मुरू होईल आणि मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भाप्रवे) संपेल या कालावधीत, सदस्य त्यांचे मतदान विद्युत स्वरुपात करू शकतात. त्यानंतर, रिमोट ई-वोटिंग मॉड्यूल मतदानासाठी एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल.

एजीएममध्ये ई-वोटिंग किंवा ई-वोटिंग काढून मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी निश्चित तारीख १८ सप्टेंबर, २०२४ असेल.

कोणतीही व्यक्ती. जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि निश्चित तारखेला शेअर्स धारण करते, ती evoting@nsdl.co.in वर विनती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. केवळ तेच सदस्य, जे व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-

वोटिंगद्वारे ठरावावर आपले मत दिलेले नाहीँ आणि अन्यथा त्यांना असे करण्यापासून प्रतिबंधित केले जाणार नाही. ते यादारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएममध्ये ई-व्होटिंग प्रणाली. .. रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील. तथापि.

ते एजीएममध्ये मतदान करण्यास पात्र असणार नाहीत. एजीएम दरम्यान रिमोट ई-वोटिंग आणि ई-वोटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया आणि सूचना एजीएमच्य

नोटिसमध्ये दिल्या आहेत. कायद्याच्या कलम ९१ च्या तरतुर्दीनुसार नियम १० मधील नियम १० आणि सेबी सूची नियमावर्ल ४२ चे नियम, सदस्य नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४ ते

बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवसांसह) पासून बंद राहतील. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास, सदस्य सदस्यांसाठी वारंवा विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध आहेत किंवा टोल फ्री क्रमांकावर: ०२२-४८८६७००० आणि ०२२-२४९९७००० कॉल करू शकतात किंवा **कुमारी** रिम्पा बाग, सहाय्यक व्यवस्थापिका - एनएसडीएल, rimpab@nsdl.com/०२२-४८८६७००० किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेलद्वारे किंवा कंपनीला sadhananitro@sncl.com वर लिहा.

ठिकाण: मुंबई

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

सही/

नितीन रमेशचंद जानी कंपनी सचिव



प्राधिकत स्वाक्षरीकत